

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

भंडारा जिल्ह्यातील मा.न्यायालयात चुकीच्या पध्दतीने मोटार वाहनांचे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याबाबत

- (१) ५०४९८ (२८-०४-२०१६) श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.राजेश काशीवार (साकोली), श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) भंडारा जिल्ह्यातील मा.न्यायालयात अपराध सिद्धता दर वाढविण्यासाठी सामान्य लोकांना वेठीस धरून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन चे महाराष्ट्र पोलीस Act अन्वये गुन्हे दाखल केले जातात हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणे भंडारा जिल्ह्यातील मा.न्यायालयात वाढली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,
- (४) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

मोटार वाहन चालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत नाही.

(२) मोटार वाहन अधिनियमातील कलमांचा भंग केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत केसेस करण्यात येतात व यामध्ये कसूरदार हे तडजोड शुल्क वेळीच भरत असल्याने सदर केसेस मा.न्यायालयात पाठविण्यांत येत नाहीत. परंतु दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कलम १८५(१), मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून मा.न्यायालयात दोषारोप पाठविण्यांत येतात.

माहे जानेवारी, २०१५ ते ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत मो.वा.का. कलम १८५(१) अन्वये १५२ केसेस दाखल असून माहे जानेवारी, २०१६ ते ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत या कायद्यांतर्गत १०२ केसेसची वाढ झालेली आहे.

वि.स. ५४५ (२)

(३) अपराधसिध्दता दर वाढविण्यासाठी सामान्य लोकांना वेठीस धरून सदरच्या केसेस दाखल करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे रेल्वे स्टेशनवर काही रिक्षा चालक मनमानी करत असल्याबाबत

(२) ७४४१६ (१२-०४-२०१७) श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे रेल्वे स्टेशनवर काही रिक्षाचालक यांनी सकाळ व सायंकाळी घाईगर्दीच्या वेळीस रिक्षा प्रवाशांकरिता असलेल्या मार्गिकेमध्ये न जाता प्लॅटफॉर्म क्र.२ ला लागून असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी अनधिकृतरित्या रिक्षा उभ्या केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकची कोंडी होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्षावाल्यांकडून बाहेरगावहून आलेल्या अनोळखी प्रवाशांना रिक्षात बसण्यासाठी बळजबरी करणे तसेच महिलांना जाणूनबुजून धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून सदरहू रिक्षा चालक तसेच संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाहेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मागील रोडवर छोटे रेलींग लावण्यांत आले असल्याने रिक्षाचालकांना स्टँड सोडून भाडे घेण्यास प्रतिबंध झालेला आहे. सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत वाहतूक पोलीसांकडून दक्षता घेण्यांत येत आहे.

(२) हे खरे नाही.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात तीन ठिकाणी दैनंदिन इयुटीकरीता कर्मचारी नेमण्यात येतात. बाहेरगांवाहून आलेल्या प्रवाशांना वाहतूक पोलीस हे रिक्षात बसविण्यासाठी मदत करतात, तसेच महिलांना जाणूनबुजून धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडलेले नाहीत.

(३) हे खरे नाही.

ठाणेनगर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल अधिकारी सतत रेल्वे स्टेशन हद्दीत गस्त करीत असतात तसेच पीसीआर मोबाईल गाडीवरील कर्मचारी देखील दिवसा व रात्री सदर ठिकाणी गस्त करतात. तरीसुद्धा प्रवाशांकडून काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षाचालकावर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत योग्य ती कारवाई केली जाते.

वि.स. ५४५ (३)

(४) ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत ठाणे रेल्वे स्टेशन सॅटीस पुलाखालील दिनांक ०१.०१.२०१७ ते दिनांक ३१.१२.२०१७ रोजी पावेतो सकाळ व सायंकाळी घाईगर्दीच्या वेळेस मुजोर रिक्षा हे मार्गिकेमध्ये न जाता प्लॅटफॉर्म क्र. २ ला लागून असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करून वाहतूकीस अडथळा आणल्याने त्यांच्याविरुद्ध एकूण १४,३७० केसेस केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिनांक ०१.०१.२०१८ ते ३१.१०.२०१८ पर्यंत १२,९०० केसेस करण्यांत आलेल्या आहेत.

ठाणे शहर वाहतूक शाखेतर्फे सन २०१७ मध्ये ७७,३२३ रिक्षांवर तर माहे ऑक्टोबर, २०१८ पर्यंत ४८,१७७ रिक्षांवर कारवाई करण्यांत आली आहे. यापुढे देखील मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे तजविज ठेवलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नाशिक रोड कारागृहात कैद्यांकडे आठ मोबाईल सापडल्याबाबत

(३) ७५५१४ (२१-०४-२०१७). श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील कारागृहात सन २००४-१४ या कालावधीत, २,१७१ कैदी फरार झाल्याची गंभीर माहिती निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहाच्या मंडळ क्रमांक ७, यार्ड क्रमांक ४ व बॅरक क्रमांक ३ च्या शौचालयाच्या बाजूला एका फरशीखाली कैद्याने लपवून ठेवलेले सात मोबाईल दिनांक १८ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास आढळून आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कारागृहात यापूर्वीही १५ ते २० मोबाईल आढळले असून उक्त प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथून सन २००४ पासून सन २०१४ पर्यंत संचित रजेवरून ४७ व अभिवचन रजेवरून ५२ असे एकूण ९९ बंदी फरार असल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे.

(२) दिनांक १७ डिसेंबर, २०१६ रोजी कारागृह बंदी च्या वेळेस कारागृह अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत अचानकपणे मंडल क्र. ७ सर्कल क्र. ४ बॅरक क्र. ३ मध्ये झडती घेतली असता बॅरकमधील बाथरूमच्या चेंबरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ०७ नग बेवारस मोबाईल आढळून आले हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून सदर चौकशीत कारागृहाचे काही अधिकारी/कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आले. त्यामुळे दोषी असलेल्या काही अधिकारी/कर्मचारी यांना निलंबित करण्यात येऊन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) अंतर्गत विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. काही अधिकारी /कर्मचारी यांच्या अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत व त्यांचे विरोधात देखील विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

(५) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील रक्षक संवर्गीय रिक्त पदे भरण्यात आली आहेत तसेच नव्याने २७ नग मोबाईल जॅमर बसविण्यात आले आहेत. फरार बंद्याचे वृत्त पत्रात, कारागृहाचे, पोलीसांचे संकेत स्थळावर फोटो प्रसिध्द करण्यात आले आहेत. शासनच्या दिनांक २६.८.१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार अभिवचन रजा मंजूरी नियमात सुधारणा करण्यात आली असून यामध्ये बंद्यास रजा मंजूरीचे नियमातील तरतुदी अधिक परिणामकारक करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेही रजेवरून फरार बंद्याचे प्रमाण कमी होणेस मदत होईल. पलायनाचा गुन्हा दाखल करणे व फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार कार्यवाही करणे अशा दोनही कार्यवाही एकत्रित होत असल्याने रजेवरून फरार असणाऱ्या/होणाऱ्या बंदीवर जरब बसला असून परिणामी रजेवरून फरार राहणाऱ्या बंदीचे प्रमाण कमी होणेस मदत होत आहे.

तसेच शासनाच्या दिनांक २६.८.१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार अभिवचन रजा मंजूरी नियमात सुधारणा करण्यात आली असून यामध्ये बंद्यास रजा मंजूरीचे नियमातील तरतुदी अधिक परिणामकारक करून बलात्कार व बलात्कारसह खून यामध्ये शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना संचित व नियमित अभिवचन रजेस अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळेही रजेवरून फरार बंद्याचे प्रमाण कमी होणेस मदत होईल.

बंदी रजेवरून फरार होणाऱ्याचे प्रमाण कमी करणे अथवा त्यास आळा घालणे करीता कारागृहांत दाखल होणाऱ्या प्रत्येक बंदीचे डोळ्याचे आयरिस स्कॅन जतन करण्याची कारवाई सुरु आहे. अशी माहिती पोलीस विभागाशी समन्वय साधून फरार बंदी अटक करणे करिता उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही सुरु आहे.

**कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०१५-१६ साठी के.एम.टी. उपक्रमास
अनुदान मिळणेबाबत**

(४) ९६१५० (०६-०१-२०१८). श्री.अमल महाडीक (कोल्हापूर दक्षिण), श्री.मोहन फड (पाथरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर महानगरपालिकेस मा.पोलिस महासंचालक, यांचेकडे के.एम.टी. उपक्रमास देय असणारे अनुदान रुपये ७३,१०,७०२/- चा प्रस्ताव गेले कित्येक दिवस प्रलंबित असल्याची बाब माहे ऑक्टोबर २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू अनुदानाची रक्कम देणेबाबत शासन सकारात्मक आहे काय,

वि.स. ५४५ (५)

- (३) असल्यास, शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) कोल्हापूर महानगरपालिकेस सन २०१५-१६ साठी देय असणारी रक्कम रू.७३,१०,७०२/- शासन निर्णय दि.९/०८/२०१८ अन्वये मंजूर करण्यात आली असून पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दि.१९.०९.१८ अन्वये सदरची रक्कम संबंधितांना अदा केली आहे.

**पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका इ. मानसेवी कर्मचा-यांना
सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याबाबत**

(५) १०५०८३ (२०-०४-२०१८) श्री.संजय सावकारे (भुसावळ), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.गणपतराव देशमुख (सांगोले), श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधनात रुपये १५ हजारापर्यंत वाढ करावी, हंगामी पोलीस पाटीलांना कायम करावे, सेवानिवृत्तीनंतर वारसास सेवेत सामावून घ्यावे, निवृत्तीवेतन देण्यात यावे, सेवेची कालमर्यादा ६० वरून ७० वर्षे करावी व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सुविधा मिळाव्यात इ. मागण्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनतर्फे शासनाकडे सातत्याने करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.गृहराज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पोलीस पाटीलांच्या मानधनात वाढ करणेबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिव, वित्त यांचेकडे दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यादरम्यान सादर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार पोलीस पाटील यांच्या सोबतच कोतवाल, अंगणवाडी सेविका इ. मानसेवी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरिता "एकछत्र योजना" तयार करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ मार्च, २०१७ च्या शासन निर्णयान्वये एक अभ्यासगट नेमण्यात आला आहे व सदर अभ्यासगटाच्या शिफारशी शासनास प्राप्त झाल्यानंतर पोलीस पाटीलांचे मानधन व अन्य सोयीसवलतीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, वर्षभराचा होत असलेला समितीचा कालावधी लक्षात घेता, सदर अभ्यास गटाचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, असल्यास, केव्हा, व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

वि.स. ५४५ (६)

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

तथापि, पोलीस पाटील यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी त्यांचेकरीता "कल्याणकारी एकछत्र योजना" तयार करण्याकरीता अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८.०३.२०१७ च्या शासन निर्णयान्वये समितीची स्थापना करण्यांत आली होती.

(३) हे खरे आहे.

(४) समितीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला असून सदर प्रस्तावावर कार्यवाही चालू आहे.

(५) कार्यवाही सुरु आहे.

**पनवेल (जि.रायगड) तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील
वाहतूक कोंडी विरोधात कारवाई करण्याबाबत**

(६) १०६२९२ (१९-०४-२०१८). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील २६ गावे व १० वाड्या तसेच ९३४ कारखानदारांना पडघे फाट्यावरील ऑटो रिक्शा शोरूमच्या गाड्या एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने पादचारी, वाहनधारक आणि कारखानदारांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी स्थानिकांनी व कारखानदारांनी या वाहतूक कोंडी विरोधात संबंधित शोरूमच्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी वाहतूक पोलीस व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निवेदनान्वये केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, चौकशीत काय आढळून आले व चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) तळोजा वाहतूक शाखा हद्दीतील पडघे फाटा येथे ऑटो रिक्शा शोरूम नाही. परंतु प्लॉट नं. ०९ येथे एकसेल ऑटोविस्टा प्रा.लि. नांवाचे सर्व्हिस सेंटर आहे. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या राहात नाहीत. जर सदर ठिकाणी गाड्या उभ्या राहिल्याचे आढळल्यास व वाहतूक कोंडी झाल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यांत येते.

(२) स्थानिक व कारखानदारांचे यासंदर्भातील कोणतेही निवेदन वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेले नाही. परंतु एक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडे निवेदन प्राप्त झाले होते. त्यानुसार १६ वाहनांवर मोटार वाहन कायदा, १२२ प्रमाणे कारवाई करण्यांत आलेली आहे.

(३) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक व मालक यांचेवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यांत येत आहे.

माहे जानेवारी, २०१८ ते नोव्हेंबर, २०१८ दरम्यान ३५ वाहनचालकांवर कारवाई करण्यांत आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उद्योग वाढीस लागण्यासाठी स्टार्टअप धोरण राबविण्याबाबत

(७) १०८१९९ (१७-०४-२०१८). श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), डॉ.राहुल पाटील (परभणी), श्री.नारायण पाटील (करमाळा), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.संजय कदम (दापोली), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के पेक्षा जास्त वाढविण्यासाठी राज्याच्या आर्थिक, औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी मोठ्या संख्येने तंत्रकुशल रोजगार उपलब्ध व्हावेत आणि राज्यतील तरुणांना स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्यात "स्मार्ट अप" धोरणास राज्याच्या मंत्रीमंडळाने दिनांक १७ जानेवारी, २०१८ रोजी मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त धोरणामुळे पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित असून त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अनुषंगाने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) होय.

(३) राज्यात स्टार्टअप संस्कृतीचा विकास करण्यासाठी

- जून-२०१८ मध्ये "Startup Week" आयोजित करून त्यातून निवड झालेल्या २४ स्टार्टअप ना रु.१५ लाख च्या Work Orders देण्यात आल्या/ येत आहेत.
- ऑक्टोबर-२०१८ मध्ये "स्टार्टअप यात्रा" आयोजित करून त्यातील १९ विजेत्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहित करण्यात आले आहे.
- इन्क्युबेटर्सची निवड करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याद्वारे इन्क्युबेटर्सची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कारागृह अधीक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता नसतांना
श्री.चंद्रमनी इंदूरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याबाबत**

(८) ११५४९६ (१२-०४-२०१८) श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील भायखळा कारागृहामध्ये कैदी मंजूळा शेठे हिला झालेली मारहाण व त्यामध्ये तिचा झालेला मृत्य, याप्रकरणात कारागृहाचे अधीक्षक श्री.चंद्रमनी इंदूरकर यांना निलंबित केल्यानंतरही ते अन्य कारागृहामध्ये सेवेत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अधीक्षक पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता श्री.चंद्रमनी इंदूरकर यांच्याकडे नसतांनाही त्यांना कारागृहाचे अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येऊन त्यांना राष्ट्रपती पदकही देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कारागृह अधीक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व राष्ट्रपती पदक मिळविण्याबाबत असलेली पात्रता व निकष श्री.चंद्रमनी इंदूरकर यांच्याकडे आहे कि नाही याची चौकशी करण्याची मागणी मोहोळ (जि.सोलापूर) च्या लोकप्रतिनिधीनी मा.गृहमंत्री व गृह विभागाचे कक्ष अधिकारी तथ जन माहिती अधिकारी यांच्याकडे दिनांक १२ जानेवारी, २०१८ रोजी व तदनंतर १२ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारस केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे. श्री. इंदूरकर, उप अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह यांना दि. ०९.०८.२०१७ च्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले होते. तदनंतर त्यांना दि. ०७.०२.२०१८ नुसार विभागीय चौकशीच्या अधीन राहून शासकीय सेवेत

वि.स. ५४५ (९)

पुनर्स्थापित करण्यात येऊन येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

(२) हे अंशतः खरे आहे. श्री. इंदूरकर, हे कारागृह विभागात दि. १७.०२.१९९२ रोजी तुरुंग अधिकारी श्रेणी-२ या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेले अधिकारी असून त्या पदासाठी लागणारी कोणत्याही शाखेचे पदवीधर ही शैक्षणिक अर्हता ते धारण करत आहेत.

उप अधीक्षक मध्यवर्ती कारागृह या पदावर सरळसेवेने नियुक्त होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे तथापि पदोन्नतीने सदर पदावर नियुक्तीसाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता महाराष्ट्र कारागृह नियमावलीमध्ये नमूद नाही.

श्री. इंदूरकर यांना गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील दि. ०५.०४.१९९९ च्या मार्गदर्शक सूचना व निकषानुसार राष्ट्रपती पदक देण्यात आले आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथील मेडोज हेबिटेट या गृहप्रकल्पातील
रहिवाशांची फसवणूक झाल्याबाबत**

(९) ११६५०६ (१४-०४-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथील मेडोज हेबिटेट या गृहप्रकल्पातील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी चतुर्शिगी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल केल्याचे माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बांधकाम व्यावसायिकांनी आश्वासनांची पूर्तता न करता व पुणे महानगरपालिकाकडून चुकीच्या पद्धतीने बांधकाम अपूर्ण असताना ना हरकत दाखला व पूर्णत्वाचा दाखला मिळवला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणात चुकीच्या पद्धतीने पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व बांधकाम व्यावसायिकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) अर्जदार नामे श्री.गणेश तिखे, दिपक कुदळे व इतर यांनी मेडोज हेबिटेट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे वतीने दिनांक २३/१०/२०१७ रोजी मिडोज हेबिटेट सोसायटीचे अपूर्ण बांधकामाचे त्रुटीबाबत तसेच बांधकाम पूर्ण नसतानाही महानगरपालिकेने पूर्णत्वाचा दाखला दिला याबाबत अमित नागपाल, नागपाल लॅडमार्क, प्रकल्प अर्किटेक्ट ज्योतिंद्र निकम, मनपा चे अधिकारी यांचेविरुद्ध तक्रारी अर्ज दिला होता.

यातील अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये समेट झाल्याने त्यांनी तक्रार मागे घेत असल्याबाबत तसेच नागपाल लॅण्डमार्क, नागपाल बिल्डकॉन, अमित नागपाल यांचेविरुद्ध काही एक तक्रार नसल्याबाबत दिनांक १६/२/२०१८ रोजी जबाब नोंदविला असल्याने सदरचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पनवेल (जि.रायगड) तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या चायनीज पदार्थ विक्री केंद्राबाबत

(१०) १२०९२८ (३०-०७-२०१८) श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात बेकायदेशीररित्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या चायनीज केंद्रांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दारू पार्टींमुळे महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गृह विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षापणामुळेच अवैधरित्या चायनीज केंद्रांच्या प्रमाणात वाढ होत असून दारूच्या पार्टींही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अवैधरित्या सुरू असलेल्या चायनीज केंद्रावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१), (२) व (३) हे खरे नाही. तथापि, चायनीज केंद्रावर किंवा धाब्यावर अवैधरित्या मद्य विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मे व जून २०१८ दरम्यान पनवेल तालुक्यात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या चायनीज केंद्रावर/धाब्यावर १० गुन्हे नोंदविलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ

(११) १२१३०८ (३०-०७-२०१८). श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात इंटरनेटच्या सहाय्याने आर्थिक फसवणूक, व्यक्तीगत चारित्र्यहनन व फसवणूक करून महिलांसोबत विवाह करून पलायन आदी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दुसरीकडे सदरच्या प्रकरणाचा तपास करताना त्यातील तांत्रिक अडचणींचा सामना तपासयंत्रणांना करावा लागत असल्याने दोषसिद्धीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याचे गृह विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य प्रथम असून मोठ्या शहराबरोबर ग्रामीण भागातही सायबर गुन्हे घडत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, दिनांक १ जानेवारी २०१८ ते ३० एप्रिल २०१८ पर्यंत राज्यात सायबर गुन्ह्यांचे एकूण किती गुन्हे नोंदविण्यात आले आहेत,

(४) असल्यास, सदरहू परिस्थिती विचारात घेता सायबर गुन्ह्यांच्या प्रकारास परिणामकारकरित्या प्रतिबंध घालून दोष सिद्ध करण्याचे प्रमाण वाढीस लावण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१९) : (१) सन २०१५ ते मे, २०१८ पर्यंतची सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांतील सांख्यिकी दोषसिद्धीची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Year	No. of Cases Registered	Detected Cases	No. of Accused Arrested	Conviction
२०१५	२१९५	७७७	८२५	४०.७४%
२०१६	२३८०	७९१	१००९	२३.५३%
२०१७	४०३५	१०४१	१३६७	१६.६७%
May २०१८	१६६५	४४९	४८८	०.००%

(२) हे खरे नाही.

क्राईम इन इंडिया २०१६ च्या अहवालानुसार २०१४-१६ मध्ये महाराष्ट्र राज्याचा सायबर गुन्हेगारीत दुसरा क्रमांक आहे. तसेच सदर सांख्यिकी माहितीचे परिक्षण केले असता शहरी व ग्रामीण भागातील सायबर गुन्हे असा वेगवेगळा अभिलेख उपलब्ध नाही.

(३) दिनांक १ जानेवारी २०१८ ते ३० एप्रिल २०१८ पर्यंत १६६५ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

(४) राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी "महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प" राबविण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख करणे याकरीता सन २०१६ मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, मुंबई यांचे नियंत्रणाखाली स्वतंत्र सायबर

यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. "महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा" अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हे व आयुक्तालयात मिळून एकूण ४७ सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. या सायबर लॅबना सायबर गुन्ह्यांची दखल घेता यावी व तपासाला गती मिळावी याकरिता संबंधित जिल्ह्यातील/ आयुक्तालयातील ४३ सायबर लॅबना "सायबर पोलीस ठाणे" म्हणून घोषित करण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरिता आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्यात आली असून त्याकरिता आवश्यक ते प्रशिक्षण अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे. सायबर गुन्हे व तपासाकरिता तसेच सायबर तंत्रज्ञानाची प्राथमिक माहितीबाबतचे १३८ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची व पोलीस स्टेशनची संख्या अपूरी असल्याबाबत

(१२) १२३०३४ (२५-०७-२०१८) श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या तालुक्यामध्ये तेथील भौगोलिक व डोंगराळ परिस्थिती विचारात घेता पोलीस स्टेशन, आऊटपोस्ट व पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हा बारा लाख लोकसंख्या असलेला तालुका महाराष्ट्र व कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेला असून या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेसरी व गडहिंग्लज या ठिकाणी केवळ ७२ पोलीस कर्मचारी असून गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे एकूण ६१ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ५१ पोलीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गत वर्षभरात बलात्कार, चोरी, घरफोडी, जुगार, दारुची विक्री इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे उक्त पोलीस स्टेशनसाठी पोलीसांची संख्याबळ वाढविण्याबाबत व त्यांचेसाठी सरकारी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २२ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास पत्राद्वारे मा.गृहराज्यमंत्री यांना विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींनी तिन्हीही तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था व अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने पोलीस मनुष्यबळ व पोलीस स्टेशनची संख्या व आऊटपोस्ट वाढविण्याबाबत मा.गृहराज्यमंत्री यांना दिनांक ८ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास पत्राद्वारे विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त पत्रांच्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५४५ (१३)

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१९) : (१) , (२) नेसरी पोलीस स्टेशन करिता कार्यरत पदे २५ आहेत, गडहिंग्लज पोलीस स्टेशन करिता कार्यरत पदे ७५ आहेत, आजरा पोलीस स्टेशन करिता कार्यरत पदे ३९ आहेत व चंदगड पोलीस स्टेशन करिता कार्यरत पदे ४९ आहेत.

(३) होय, हे खरे आहे. नेसरी, गडहिंग्लज, आजरा व चंदगड येथील पोलीस कर्मचा-यांच्या सरकारी निवासस्थानांच्या दुरुस्तीची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांचेकडून पूर्ण झाली आहे.

(४) व (५) पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी विद्यमान चंदगड पोलीस ठाण्याचे विभाजन करून कोवाड ता.चंदगड येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीचा व चंदगड पोलीस स्टेशन अंतर्गत पाटणे फाटा येथे दुरक्षेत्र निर्माण करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने कळविले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालय, बुलढाणा येथे आंदोलन करणा-या
शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत**

(१३) १२४३३९ (३०-०७-२०१८) श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालय, बुलढाणा येथे शासनामार्फत तुर खरेदी संदर्भात दिनांक १५ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास काही शेतक-यांनी आंदोलन केल्यावरून पोलीस स्टेशन बुलढाणा कडून गुन्हे दाखल करण्यात आले, त्यावेळी मा. मुख्यमंत्री यांनी सदर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु एक वर्ष उलटूनही सदर गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सदर शेतक-यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाकडून अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१) बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २५९/२०१७ कलम ३५३, १४३, ४२७ भादवीसह ३ मालमत्ता विरुध्द कायद्यासह १३५ मुपोका प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सद्या गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(२) याबाबत पोलीस अधीक्षक, बुलढाणा व जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांच्याकडून माहिती/अहवाल मागविण्यात आला आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन सदर प्रकरण, गृह विभाग, शासन निर्णय क्र. पीआरओ-०५१६/प्र.क्र.१०६/विशा-२, दि. ३०.८.२०१६ अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ३२१ नुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमिती समोर ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाबाबत

(१४) १२६२६२ (०४-०८-२०१८) श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकानी नेमलेल्या चौकशी समितीने संबंधितांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्याचे सुरु केले असून पोलीस पाटील आणि गुप्त विभागाच्या पोलीस शिपायाने दंगल होणार असल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना पाठवलेले अहवाल बदलून देण्यासाठी, 'असे घडलेच नाही' असे प्रतिज्ञा पत्र लिहून देण्यासाठी माहे एप्रिल २०१८ मध्ये वा त्यादरम्यान प्रचंड दबाव आणला गेला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरेगाव-भीमा येथे दिनांक १ जानेवारी, २०१८ रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सुमारे २० लाख भीमसैनिक येणार असल्याचे गुप्तचर विभागाने पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता, त्या अनुषंगाने शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वरिष्ठांनी सांगितले तसे प्रतिज्ञा पत्र लिहून न दिल्यास निलंबित करण्याची धमकी दिल्याने संबंधित कर्मचारी मानसिक दबावाखाली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१) हे खरे नाही. कोरेगाव-भीमा घटनेच्या अनुषंगाने संबंधित पोलीस पाटील श्री.जयसिंग दिलीप भंडारे रा.वडू बु// ता.शिरूर जि.पुणे यांच्याकडे चौकशी करण्यात आली असून त्यांनी सांगितले की दैनिक पुढारी मध्ये दि.१६.६.२०१८ रोजी छापून आलेल्या बातमीमध्ये नमुद केल्याप्रमाणे त्यांचेवर प्रतिज्ञापत्र देण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकारी अथवा इतर कोणीही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही. दैनिक पुढारी या वर्तमानपत्राचे वार्ताहर यांनी चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसारीत केली आहे. सदरची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्दीस देण्यापुर्वी वार्ताहर यांनी त्यांचेकडे कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच सदरची बातमी चुकीच्या पध्दतीने प्रसारीत केली आहे. त्यामुळे त्यांनी

वि.स. ५४५ (१५)

दि.२०.६.२०१८ रोजी दैनिक पुढारीचे संपादकांना फोन करून विचारणा केली आहे. वार्ताहर यांनी पुढील निवेदन दिले आहे-

दि.१६.६.२०१८ रोजी दैनिक पुढारी मध्ये "कोरेगाव-भीमा प्रकरणी खोटे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव " या मथळ्याखाली आलेली बातमी चुकीच्या पध्दतीने प्रसारीत करण्यात आली असून त्यांचेवर खोटे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकारी अथवा इतरांनी ही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही.

(२) हे खरे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी , लोणीकंद ,शिरूर ,शिक्रापूर व रांजणगाव यांना पोलास अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी सुचना दिल्या आहेत.

(३) हे खरे नाही. वरिष्ठांनी सांगितले तसे प्रमाणपत्र लिहून न दिल्यास निलंबित करण्याची धमकी कोणत्याही पोलीस कर्मचारी यांना देण्यात आलेली नसून शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असलेले कोणतेही पोलीस कर्मचारी मानसिक दबावामध्ये नाहीत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे विद्यार्थ्यांच्या अंमली पदार्थ सेवनप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत

(१५) १२६५५८ (०६-१२-२०१८) श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण (जि.रत्नागिरी) शहरामध्ये निर्जनस्थळी चरस, गांजा यासारख्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ कुठून आले याची सखोल चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत तसेच कारवाई करण्यास विलंब करणा-या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१),(२) व (३) अंशतः खरे आहे.

दि.१.८.२०१८ रोजी चिपळूण पोलीस ठाणे हद्दीत रेडीज पेट्रोलपंप रावतळेचे पाठीमागे असलेल्या पडक्या इमारतीत काही अल्पवयीन मुले गांजासारखा दिसणारा पदार्थ ओढत असल्याबाबत माहिती मिळाली असता पोलीस स्टाफ यांनी रेडीज पेट्रोलपंपाचे पाठीमागे पडक्या इमारतीत जावून खात्री केली असता तेथे दोन अल्पवयीन मुले एका प्लासिटिकचे पेपरमध्ये गांजासारखा दिसणारा पदार्थ ओढत असताना सायंकाळी ०७.०५ वा. चे सुमारास मिळून आले.

सदर मुलांची चौकशी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर दोन अल्पवयीन मुलांवर चिपळुण पोलीस ठाणे गुन्हा रजि. १५८/२०१८ गुंगीकारक औषधी द्रव्य आणी मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २७ प्रमाणे दि. ०२.०८.२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडल्याच्या घटनास्थळी मिळून आलेल्या गांजा ओढण्याचे साहित्य व माचीस तसेच त्यांचे रक्त व लघवीचे नमुने वैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापुर येथे पाठविण्यात आलेले आहेत. याबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पनवेल (ता.पनवेल, जि.रायगड) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या

इमारतीची दुरवस्था झाल्याबाबत

(१६) १२६५७९ (१०-१२-२०१८) श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (ता.पनवेल, जि.रायगड) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील २३ वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या १५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल यांनी स्ट्रक्चरल ऑडीट मध्ये स्पष्ट केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त संस्थेच्या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मंजूरी न मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांना दुरवस्था झालेल्या संस्थेच्या इमारतीमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देऊन बांधकाम सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३), (४) व (५) सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेच्या प्रशासकीय इमारत व वसतीगृह बांधकाम करणे या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांना सादर केले आहे. सदर अंदाजपत्रक प्राप्त होताच प्रशासकीय मान्यतेबाबतची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

**सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथील जुन्या पोलीस वसाहतीतील
एकूण १० इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती व मजबुतीकरणाबाबत**

(१७) १२६५८९ (०६-१२-२०१८) श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आप्टी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथील जुन्या पोलीस वसाहतीतील इमारत क्र. ५,७,१०,१२,२३,२५,२७,२९, जी आणि जे या १० इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याकरीता एकूण रुपये १६,२२,७१,९१०/- इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रके अधीक्षक (सा. बां.) मंडळ, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्धतेकरिता दिनांक २५ जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे सादर केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती व मजबुतीकरणासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) होय.

(२) उक्त कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, यांनी सुधारित केल्याप्रमाणे रु.१६,१९,५३,६८२/- इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून रु.२.०० कोटी इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरीत करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रिलायन्स समुहाच्या 'जिओ' मुळे केबल
चालक कर्मचा-यांवर बेरोजगारी येणार असल्याबाबत**

(१८) १२६८३१ (१०-१२-२०१८) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रिलायन्स समुहाने आणलेल्या 'जिओ' द्वारे ग्राहकांना इंटरनेट आणि दूरचित्र वाहिन्यांची सेवा थेट मिळणार असल्याने घराघरात विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट सेवा पुरवणारे केबल चालक कर्मचा-यांवर बेकारीचे संकट कोसळणार असल्याची बाब दिनांक २६ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रिलायन्स समुहातर्फे पुरविण्यात येणा-या इंटरनेट आणि दूरचित्रवाहिनीचे स्वरूप काय आहे व त्यामुळे केबल चालक कर्मचा-यांचा रोजगार जाऊ नये यासाठी शासनातर्फे हस्तक्षेप करून उपाययोजना करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१९) : (१) ही बाब निदर्शनास आलेली नाही.

दूर संचार हा केंद्र शासनाचा विषय असून इंटरनेट व दूरचित्र वाहिन्यांचे परवाने केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात येतात. सदर सेवांबाबत केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालय व भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण या कार्यालयांकडून धोरण निश्चिती होते.

(२) प्रश्न उद्भवत नाही

(३) प्रश्न उद्भवत नाही

सिम्स रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत

(१९) १२७४१२ (११-१२-२०१८). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.सुरज शिवणकर (मु.चौघान ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) यांनी त्यांची बहिण श्रीमती प्रांजू प्रशांत डांगे (शिवणकर) यांना दिनांक १९ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास सिम्स रुग्णालय (धर्मादाय रुग्णालय) येथे उपचारार्थ नेले असता रुग्णालयाने मोफत उपचार करण्यास नकार दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रुग्णालयावर चौकशी करून कारवाई करण्याबाबत मा. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नागपूर यांचे दिनांक २६ सप्टेंबर, २०१७ रोजीचे पत्र तसेच तक्रारदार श्री. सुरज शिवणकर यांचे सहपत्र दिनांक १९ सप्टेंबर, २०१७ रोजी मा. नागपूर धर्मादाय आयुक्त यांना पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच दोषी रुग्णालयावर कोणती कारवाई केली आहे,

(४) असल्यास, सदर रुग्णाबाबत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी निधी उपलब्धतेबाबत संबंधित रुग्णालयास पत्र देवूनही श्री शिवणकर यांच्या कुटुंबाकडून २ लाख रुपये वसूल केले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, रुग्णालयाने वसुली केल्याने धर्मादाय रुग्णालयाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत असून गरीबगरजू रुग्णाचे वैद्यकीय हित आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) श्री. सुरज शिवणकर (मु. चौघान ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) यांनी त्यांची बहिण श्रीमती प्रांजू प्रशांत डांगे (शिवणकर) यांना सिम्स हॉस्पिटल, नागपूर या धर्मादाय रुग्णालयात दिनांक ०४/०७/२०१७ रोजी उपचारासाठी नेले होते. तथापि, निर्धन रुग्ण अंतर्गत सेवा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं सादर न केल्याने रुग्णालयाने मोफत उपचार करण्यास नकार दिल्याचे आढळून आलेले आहे.

वि.स. ५४५ (१९)

(२) होय.

(३) सदर प्रकरणी धर्मादाय सह आयुक्त, नागपूर कार्यालयातील धर्मादाय उप आयुक्त यांच्यामार्फत केलेल्या चौकशीत आढळून आले आहे की, निर्धन रुग्ण अंतर्गत सेवा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं सादर न केल्याने रुग्णालयाने मोफत उपचार करण्यास नकार दिलेला होता. तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नसल्याने तक्रार निकाली काढण्यात आलेली आहे.

(४) मा. मुख्यमंत्री कार्यालयाने सदर रुग्ण निर्धन रुग्ण म्हणून उपचार घेण्यास पात्र असून, त्याला नियमानुसार फायदे देण्यात यावे असे पत्र दि. २१/०७/२०१७ रोजी संबंधित रुग्णालयास दिलेले होते. तथापि, श्रीमती प्रांजू प्रशांत डांगे ह्या निर्धन रुग्ण म्हणून उपचार घेण्यास पात्र नसल्याने रुग्णालयाने त्यांच्याकडून नियमानुसार देयकाची रक्कम आकारल्याचे आढळून आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्याबाबत

(२०) १२७४५३ (१०-१२-२०१८). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्याचे दिनांक ३ जुलै, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ४ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी प्रत्येक तरुणावर सरासरी रुपये १ लाख २६ हजार इतके खर्च करूनही या योजनेत मागील ३ वर्षांत केवळ ३१ हजार २४८ युवक रोजगारक्षम झाले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या योजनेतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या देखील घसरली असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी करून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) नाही.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात वैद्यकीय सेवा २४ तास करणेबाबत

(२१) १२६६५९ (०५-१२-२०१८) श्री.अमल महाडीक (कोल्हापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात डॉक्टर व कर्मचारी पुरेसे नसल्याने कैद्यांसाठी असलेली वैद्यकीय सुविधा ही सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंतच ठेवण्यात आल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कारागृहात असलेला कैदी हा देखील एक माणूस असून त्याला सुधारण्यासाठी एक संधी दिली जात असताना कारागृहात मिळणाऱ्या प्राथमिक आवश्यक सुविधा देखील पुरविल्या जात आहेत की नाहीत यासाठी मानवाधिकार आयोगाकडून कारागृहाची तपासणी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, कोण कोणत्या प्राथमिक सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत तसेच आवश्यक असलेल्या सुविधा देण्याबाबत व वैद्यकीय सेवा २४ तास करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे आजारी बंद्यांवर उपचारासाठी स्वतंत्र दवाखाना विभाग असून तेथे १० बेडसचा आंतररुग्ण विभाग आहे. कारागृहात बंद्यांची तपासणी व उपचाराकरीता BP Apparatus, Glucometer, ECG Machine, Nebulizer, Portable X-Ray Machine, Dental Machine with accessories, Dental Instruments उपलब्ध आहेत. तसेच, आवश्यक ती औषधे उपलब्ध करून दिली जातात. बंद्यांच्या आजाराच्या व तपासण्यांच्या स्वरूपावर वेळोवेळी आजारी बंद्यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार शासकीय रुग्णालय (सी.पी.आर.) कोल्हापूर येथे पाठविले जाते व शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सर जे.जे. रुग्णालय, मुंबई, ससुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात येते. तातडीच्या उपचाराकरीता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक अॅम्ब्युलन्स उपलब्ध आहे. तसेच, शासकीय रुग्णालयातील सर्व विभागाचे तज्ञ महिन्यातून दोन वेळा भेटी देऊन आजारी बंद्यांची तपासणी करतात.

तसेच काही अशासकीय संस्थाकडून कारागृहात वैद्यकीय शिबीरे आयोजित केले जातात. कारागृहात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध असून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञांकडून तपासणी व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन घेतले जाते.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वैद्यकीय अधिकारी, एक मिश्रक असून, याशिवाय तीन कारागृह शिपाई नर्सिंग ऑडली म्हणून कारागृहात काम पहातात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याबाबत

(२२) १२८०१४ (०७-१२-२०१८) डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्ष व ढिसाळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याची बाब दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ रोजी व त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जानेफळ (जि.बुलढाणा) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, हे अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या सहाय्यानेच सुरु आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी तपास करून अवैध धंद्यांना प्रतिबंधित करण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत व संबंधीत दोषींवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

गोपनीय माहितीच्या आधारे अवैध धंदे चालणार नाहीत यादृष्टीने चोरून लपून अवैध धंदे करतांना मिळून आल्यास अशा इसमांवर वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्यात येते.

माहे ऑक्टोबर २०१८ पावेतो दारुबंदी कायद्यान्वये ३१६० इसमांविरुद्ध ३०६८ गुन्हे दाखल आहेत व रु.१,०९,१६,५१०/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये १६३१ गुन्हे दाखल असून रु.८७,०७,८६४/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई दारुबंदी कायदा कलम १३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायद्यान्वये अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या इसमांवर एकूण ९७ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण रु.१८,४००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

सन २०१७ मध्ये २ व्यक्तींविरुद्ध कलम ५६(१) (ब) प्रमाणे तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सन २०१८ मध्ये जानेफळ हद्दीत चोरून लपून अवैध धंदे करणाऱ्या २ इसमांविरुद्ध कलम ५६(१) (ब) प्रमाणे तडीपारी प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईस्थित साकीनाका व वडाळा येथे सार्वजनिक शौचालयामध्ये

किरकोळ वादातून व्यक्तींचे झालेले खून

(२३) १२८१११ (०७-१२-२०१८) श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५४५ (२२)

- (१) मुंबईस्थित सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाला गेलेले असतांना दरवाजा वाजवल्यामुळे निर्माण झालेल्या किरकोळ वादामुळे साकीनाका येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशाचप्रकारे वडाळा येथे शौचालयाच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादामुळे श्री. फुलचंद्र यादव या व्यक्तीचाही खून झाला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुंबई शहरात नागरिकांच्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची कमतरता असल्यामुळे वेळोवेळी सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सार्वजनिक शौचालय बांधण्याविषयी शासनातर्फे कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

साकीनाका येथे झालेल्या खून प्रकरणी साकीनाका पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ६५२/२०१८, भा.दं.वि. कलम ३०२, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आले असून सदरचा गुन्हा तपासाधिन आहे.

वडाळा येथे झालेल्या खून प्रकरणी वडाळा पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ३१२/२०१८, भा.दं.वि. कलम ३०२, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आले असून सदरचा गुन्हा तपासाधिन आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) शौचालयांची कमतरता दूर करण्यासाठी महानगर पालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत सन १९९७ पासून झोपडपट्टीतील नागरिकांसाठी वस्ती पातळीवर शौचालये बांधण्याकरीता खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात आला आहे :-

वर्ष	लॉट क्रमांक	बांधण्यात आलेली शौचकुपे
१९९७ ते २००५	१ ते ७	५६८०
२००६ ते २०१३	८	४८४९
२०११ ते २०१८	९	३८४०
एकूण		१४३६९

लॉट क्र. १० अंतर्गत एकूण ५१७० शौचकुपे बांधण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी २८१९ ऐवढी शौचकुपे बांधून पूर्ण झालेली आहेत व १५८५ शौचकुपांची कामे प्रगतीपथावर आहेत. अशा प्रकारे वस्ती पातळीवर बांधण्यात आलेली एकूण १७,१८८ शौचकुपे उपलब्ध आहेत.

लॉट क्र. ११ अंतर्गत एकूण २२,७७४ शौचकुपांचे बांधकाम प्रस्तावित असून याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे वर्दळीच्या ठिकाणी प्रवाही जनतेसाठी "पैसे द्या व वापरा", तत्वावर महिला व पुरुषांकरीता एकूण ११,२९५ शौचकुपे उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचा-यांना कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी देण्याबाबत

(२४) १२८७१५ (१०-१२-२०१८) श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाच्या दिनांक १६ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या धोरणानुसार त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गठित झालेल्या समितीचा अहवाल शासनास उपलब्ध झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अहवालाचे निष्कर्ष काय आहेत,

(३) असल्यास, या अहवालावर निर्णय घेऊन शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचा-यांना कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (३१-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) या समितीच्या शिफारशी व समितीतील सदस्यांनी दिलेल्या भिन्नमतांच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर केला. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रस्ताव निर्णयार्थ मंत्रिमंडळास सादर करण्यात आला. दि. ११.१२.२०१८ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत-

(१) पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या यादीला (संख्या-१८,६४४) अंतीम मान्यता देतांना प्रत्येक उमेदवारांचा वैयक्तिक तपशील तपासून प्रमाणीत करून घेणे आवश्यक (२) राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे (संस्था / कंपनी) कंत्राटी पध्दतीने, अशा पध्दतीने भरण्यासाठी मंजूर असलेल्या रिक्त पदावर, त्या संस्था / कंपनीसोबत करार करून संस्था / कंपनीकडील उमेदवाराची नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणामधून पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देवून वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूक देण्यास मान्यता (३) सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७.१०.२००९ च्या शासन निर्णयान्वये पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना थेट नियुक्तीच्या वेळी १० टक्के समांतर आरक्षण दिले आहे. यासाठी वयाची अट ४६ वर्षे आहे. सदर वयाची अट ५५ वर्षांपर्यंत शिथिल करण्यास मान्यता तसेच समांतर आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश (४) जिल्हा परिषद / ग्रामपंचायत यामध्ये संच

वि.स. ५४५ (२४)

मान्यतेप्रमाणे शिक्षक कमी असल्यास त्या- त्या शैक्षणिक वर्षाकरिता किंवा नियमित नियुक्ती होईपर्यंत पदवी (B.Ed.) पदविकाधारक (D.Ed.) अंशकालीन उमेदवारांना तासिका तत्त्वावर किंवा करारपध्दतीने कामे देण्यास मान्यता (५) राज्यामध्ये पी. पी. पी. तत्त्वावर सुरु असलेल्या प्रकल्पामध्ये पदवीधर अंशकालीन उमेदवारांना करारतत्त्वावर प्राधान्याने नियुक्ती देण्याबाबतचा सल्ला (Advisory) संबंधीत कंपनीस देणे (६) सदर मान्यता ही एकवेळची मान्यता असून पूर्वादाहरण म्हणून ग्राह्य धरता येणार नाही (७) मंत्रिमंडळ निर्णयाच्या इतिवृत्ताची वाट न पाहता या निर्णयांची अंमलबजावणी संबंधीत वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभाग यांनी तत्काळ करण्याचे निदेश मंत्रिमंडळाने दिले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर व उपनगरासह कुलाबा मतदार संघातील पोलीस
कर्मचा-यांच्या वसाहती मोडकळीस आल्याबाबत**

(२५) १२८८२७ (१०-१२-२०१८) श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरासह कुलाबा मतदार संघातील पोलीस कर्मचा-यांच्या वसाहतींची झालेली अत्यंत दुरवस्था व मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती व डागडूजी तातडीने करण्याबाबत व त्यांना आवश्यक मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी (कुलाबा) यांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांना दिनांक १४ जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) होय.

(२) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या पोलीस वसाहतीतील इमारती "अ", "ब" आणि "क" ब्लॉक यांच्या दुरुस्तीसाठी ॥४.५६ कोटी इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे.

माता रमाबाई आंबेडकर पोलीस वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्तीसाठी ॥३.५८ कोटी इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे.

कारवार स्ट्रीट पोलीस वसाहत, वजू कोटक मार्ग, जी.पी.ओ. येथील पोलीस वसाहतीतील इमारती "अ" आणि "ब" ब्लॉक यांच्या दुरुस्तीसाठी ॥६२.७९ लक्ष इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे.

कुलाबा पोलीस वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्तीसाठी ॥३८.८४ लक्ष इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे.

वि.स. ५४५ (२५)

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्तीसाठी सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ५५.२० कोटी व २०१७-१८ या वित्तीय वर्षात ११६१.७६ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

म्हसूरुळ पोलीस ठाण्यातील (ता.जि.नाशिक) अधिकारी/कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याबाबत

(२६) १२८८५७ (१०-१२-२०१८) श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) म्हसूरुळ पोलीस ठाण्याचा (ता.जि.नाशिक) कारभार वरिष्ठ निरीक्षक व एका पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत सुरु असून पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी/कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने या पोलीस ठाण्यात मंजूर पदांपैकी ४० अधिकारी आणि कर्मचारी कमी असल्याची बाब दिनांक २८ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सध्या या परिसरात खून, प्राणघातक हल्ले, चोऱ्या, घरफोडी यांचे प्रमाण वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार म्हसूरुळ पोलीस ठाण्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) :(१) म्हसूरुळ पोलीस ठाणे येथे १२१ अधिकारी/कर्मचारी यांची पदे मंजूर असून ९० पदे भरलेली आहेत व ३१ पदे रिक्त आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) पोलीस ठाण्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वाई तालुक्यात (जि.सातारा) बोगस व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम केंद्र चालविण्यात येत असल्याबाबत

(२७) १२८९१३ (१०-१२-२०१८) श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५४५ (२६)

- (१) सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक विकास साधता यावा यासाठी प्रत्येक तालुक्यात शासन मान्य व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रामिंगच्या माध्यमातून विविध कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वाई (जि.सातारा) तालुक्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून एका मंत्र्यांच्या नातलगाकडून केंद्र चालविण्यात येत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान माहितीचा अधिकारातून उघड झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशा बोगस केंद्रामधून प्रशिक्षण घेतलेल्या हजारो बेरोजगारांची फसगत झाली असून शासनाची लाखो रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात सखोल चौकशी करून अशी बोगस केंद्रे बंद करून शासनाची फसवणुक करणाऱ्या केंद्र चालकांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) हे खरे नाही.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपळगाव हरेश्वर येथील (ता.पाचोरा, जि. जळगाव) सहा. पोलिस
निरिक्षक यांना मुदतवाढ दिल्याचे प्रकरण

(२८) १२९३३० (०७-१२-२०१८) श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिंपळगाव हरेश्वर येथील सहा. पोलिस निरिक्षक संदिप पाटील (ता.पाचोरा, जि. जळगाव) यांच्याविषयी अनेक तक्रारी असतांना देखील त्यांना माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या सहा. पोलिस निरिक्षकांच्या मनमानी कारभाराबाबत अनेकवेळा स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा. मुख्यमंत्री, मा.गृहराज्यमंत्री यांना लेखी निवेदने दिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार याबाबत शासनाची भूमिका काय आहे व त्यानुसार शासनाने अद्यापपर्यंत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) : (१), (२) (३) व (४)

पिंपळगाव हरेश्वर येथील सहा.पोलीस निरिक्षक संदिप पाटील (ता.पाचोरा,जि.जळगांव) यांचेविषयी अनेक तक्रारी होत्या. त्यांना दि.३.०९.२०१८ अन्वये जळगांव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने मुदतवाढ दिली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कारभाराबाबत तक्रार अर्ज दिले होते. श्री.पाटील यांची अपर पोलीस अधिक्षक,चाळीसगांव यांचे मार्फत चौकशी करण्यात आली असता श्री.पाटील यांचेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांची दि. २९.९.२०१८ च्या आदेशान्वये मानव संसाधन विभाग,जळगांव येथे बदली करण्यात आली असून त्यांना ३ वर्षे कालावधीकरीता वेतनवाढ रोखण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.

राज्यात गणपती विसर्जन करतांना २५ जणांचा बुडून झालेला मृत्यु

(२९) १२९७४६ (०७-१२-२०१८). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.जयकुमार गोरे (माण), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.विश्वजित कदम (पलूस कडेगाव), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात गणपती विसर्जन करतांना वेगवेगळ्या ठिकाणी २५ जणांचा बुडून मृत्यु झाल्याच्या घटना घडल्याचे दिनांक २४ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मेहकर तालुक्यात (जि.बुलढाणा) येत असलेल्या कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करतेवेळी दिनांक २३ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास दोन जणांचा बुडून मृत्यु झाला असून मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याकरिता माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदन मा.मुख्यमंत्री यांना दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गणपती विसर्जन करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अशा मृत्युच्या घटना घडल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याबाबत तसेच या मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) राज्यातील गणपती विसर्जनादरम्यान ३३ जणांचा बुडून मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) असे आढळून आले नाही.

वि.स. ५४५ (२८)

(३) हे खरे नाही.

(४) राज्यात गणपती विसर्जनाचे ठिकाणी नियोजनबद्ध चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत येतो. सदर ठिकाणी पोहता येणारे पोलीस कर्मचारी, जीवरक्षक तसेच पोहता येणारे स्थानिक नागरिक व आपत्कालीन पथकाची नियुक्ती करून त्यांना सतत सतर्क ठेवण्यांत येते. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस विभागाकडून विसर्जनाकरीता येणाऱ्या भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये, मुर्ती विसर्जन करतांना दक्षता घ्यावी याबाबत वारंवार आवाहन करण्यांत येते. सदर परिसरात पुरेशा प्रमाणात विद्युत प्रकाशाची व्यवस्थासुद्धा करण्यांत येते त्याचप्रमाणे नदीपात्रात खोलवर ठिकाणी लाल कपड्याचे धोक्याचे निशान लावण्यांत येऊन पुरेपुर दक्षता घेण्यांत येते.

सदर घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसल्यामुळे आर्थिक मदत देण्यांत आलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बार-हुक्का पार्लर सुरु असल्याबाबत

(३०) १२९८६३ (०८-१२-२०१८) अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यात १२ नामांकित बार-हुक्का पार्लर धाडी टाकून ६ हजारहून अधिक तरुणांना अटक केल्याची बाब माहे ऑगस्ट-२०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हुक्का पार्लरला लागलेल्या आगीची पुनरावृत्ती पुणे शहरात होऊ नये याकरीता पुण्यात सुरु असलेल्या बार-हुक्का पार्लरवर पोलिस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

तथापि, अंमली पदार्थ विरोध पथकाकडून माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये पुणे शहरातील १२ रेस्टॉरंटवर छापे घालून सार्वजनिक ठिकाणी हुक्का सेवन करणाऱ्या १५३ ग्राहकांवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम,२००३ अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.

(२) व (३) राज्यात "सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम,२०१८" हा अधिनियम दिनांक ०४/१०/२०१८ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला असून, त्यानुसार राज्यात हुक्का बारवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई, विक्रोळी (पुर्व), टागोर नगर येथील एका तडीपार गुंडावर कारवाई करणेबाबत

(३१) १३०३२६ (०८-१२-२०१८). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, विक्रोळी (पुर्व), टागोर नगर येथील तडीपार गुंड शहनवाज शेख उर्फ आदित्य बबन्या कुंचीकर्वे हा विभागातून तडीपार असतानाही आपल्या कुंटुबीयांच्या आणि पोलिस कर्मचा-यांच्या मदतीने परीसरातील फेरीवाल्यांकडून, बांधकाम व्यावसायीकांकडून हप्ते वसुली करून परिसरातील रहिवाशांना मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याने या गुंडाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी परीसरातील रहिवाशी व मा. स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली असल्याची बाब दिनांक ३० ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार शासनाने तडीपार गुंड शानवाज शेख उर्फ आदित्या बाबान्ना कुंचीकर्वे व त्याच्या कुटुंबियांवर तसेच त्यास मदत करणा-या दोषी पोलिस कर्मचा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१) मा. लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २४ ऑगस्ट, २०१८ रोजी सह पोलीस आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे, हे खरे आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २७४/२०१८ भा.दं.वि. कलम ३५४, ३५२, ३२४, ३२३, ४२७ व ३४ अन्वये दाखल गुन्ह्यातील अटक आरोपीतावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच गुंड शहनवाज शेख उर्फ आदित्य बबन्या कुंचीकर्वे यास मपोका/५६ (१)(अ)(ब), दिनांक १५.१.२०१८ अन्वये बृहन्मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचे हद्दीबाहेर १ वर्षे मुदतीकरीता हद्दापार करण्यात आले आहे. सदर आरोपी हा हद्दापार असून तो विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा येतो अगर कसे याबाबत निगराणी पथकामधील कर्मचाऱ्यांमार्फत निगराणी ठेवण्यात आली आहे.

गुंड शहनवाज शेख उर्फ आदित्य बबन्या कुंचीकर्वे याचे आरोपी वडील यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्यात कोणतीही कसुरी केली नसल्याचे आढळून आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरु ठेवण्याबाबत

(३२) १३०३५१ (०७-१२-२०१८) श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), डॉ.राहूल पाटील (परभणी), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.अनिल कदम (निफाड), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५४५ (३०)

- (१) राज्यातील शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरु ठेवण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघाने माहे ऑगस्ट, २०१८ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या दरम्यान मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रस्तावाचे एकंदर स्वरूप काय आहे व त्यावर निर्णय घेऊन शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) :** (१) हे खरे नाही.
- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

आमगांव (जि. गोंदिया) येथील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याबाबत

- (३३) १३०४०७ (०६-१२-२०१८) श्री.संजय पुराम (आमगाव) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) आमगांव (जि. गोंदिया) येथील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २० ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणती निर्णयात्मक कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) :** (१) पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दिनांक ०२ ऑक्टोबर, २०१८ रोजीचे निवेदन प्राप्त झाले आहे.
- (२) राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या व अशा मानधन असलेल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिनांक १८.०३.२०१७ च्या शासन निर्णयान्वये "एकछत्र" योजना तयार करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली होती. समितीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला असून समितीने पोलीस पाटील यांच्या मानधनात केलेली वाढ कमी असल्यामुळे समितीने कोतवालांना देय केलेल्या मानधनाएवढी वाढ पोलीस पाटील यांना देण्याबाबतच्या मानधनवाढीच्या प्रस्तावावर कार्यवाही चालू आहे.
- (३) कार्यवाही सुरु आहे.

नाशिक येथील मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स च्या संचालकांनी
शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत

(३४) १३०४९५ (०८-१२-२०१८). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स यांच्या संचालकांनी रोख गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याज परताव्याचे आमिष दाखवून नाशिकमधील शेकडो गुंतवणूकदारांची रुपये १ कोटी २२ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे दिनांक २० जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्रीमती पल्लवी केंगे (रा.शिंंगाडा तलाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स यांनी सोने विक्रीच्या दोन फर्म स्थापन केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार आरोपींवर कारवाई करण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१), (२) व (३) मिरजकर सराफ अॅण्ड जेम्स प्रा. लि. व मिरजकर सराफ या दोन फर्मद्वारे फसवणूक करण्यात आल्याच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गु.र.नं. २२४/२०१८ भा.दं.वि.स. कलम ४०६,४०९,४२०,१२०(ब), ३४ व एम.पी.आय.डी. कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल असून ७ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. अटक आरोपींविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपीतांनी स्थापन केलेली कंपनी तसेच आरोपीतांची स्थावर/जंगम मालमत्ता एम.पी.आय.डी. कायद्यानुसार संलग्न करण्याची कार्यवाही सुरू असून सदर गुन्ह्याचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७३ (८) अन्वये तपास सुरू आहे.

(४) विलंब झालेला नाही.

हिंगोली शहरात केवळ तीनच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु असल्याबाबत

(३५) १३०५७७ (०८-१२-२०१८) श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाला मदत होण्याच्या हेतूने १६ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लाखो रुपये खर्च करून शहराच्या मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले होते, परंतु १६ सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु असल्याने शहरातील सुरक्षा धोक्यात आली असल्याचे माहे ऑगस्ट २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याच बरोबर शहरात लावण्यात आलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, केबल व त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी ह्या अतिशय दर्जाहीन असल्याने त्यात वेळोवेळी बिघाड होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे निदर्शनास येते आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच हिंगोली शहराच्या सुरक्षेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) हिंगोली शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाला मदत होण्याच्या हेतूने एकूण १५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले होते. ऑगस्ट २०१८ नंतर १० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित ५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुटे भाग उपलब्ध नसल्याने बंद आहेत. जिल्ह्यातील बीट मार्शल वाहन व पोलीस स्टेशनचे वाहन गस्त करीत असल्याने शहरात त्या दरम्यान कोणतीही घटना घडलेली नाही. याबाबत भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या खुनाचा रचलेला कट

(३६) १३०९५५ (०८-१२-२०१८) श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील मा. लोकप्रतिनिधी श्री. राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५४५ (३३)

(२) असल्यास, अवजड वाहनाच्या धडकेने त्यांच्या गाडीला अपघात करण्याचा किंवा विहिरीच्या ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांनी गाडी उडविण्याचा हा कट होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून या कटात सामील असलेल्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) याबाबत गुन्ह्यातील आरोपींकडे तपास केला असता त्यांनी अफवा पसरविण्याचे उद्देशाने सदरचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) दि.१६.०९.२०१८ रोजी श्रीकृष्ण मोबाईल शॉप, पाटस, ता.दौंड, जि.पुणे या मोबाईल दुकानाचे मालक व कर्मचारी या आरोपींनी त्यांचे दुकानातून खरेदी करावयास आलेल्या इसमाला त्याचे सीम कार्ड प्रोसेस झाले नसल्याचे खोटे सांगून त्यांच्या सदरच्या सीमकार्डवरून श्री.राहूल कुल, विधानसभा सदस्य यांचे भ्रमणध्वनीवर "इतर इसमांनी आमदार राहूल दादा कुल यांना मारण्याचा कट रचला आहे व त्याबाबत दराडे नावाच्या इसमास सुपारी देण्यात आली आहे व सदर कटात २० ते २५ लोक आहेत" असा संदेश पाठविला होता. सदरचा संदेश मा.सदस्यांनी पोलीसांना पाठविला असता, यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी आरोपी व साक्षीदार यांच्याकडे केलेल्या तपासावरून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गु.र.नं.९३८/२०१८ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४७१, ३४ प्रमाणे दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत बिहार आणि नेपाळमधून बालकांची होत असलेली तस्करी

(३७) १३१४९३ (०८-१२-२०१८) अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कारखाने आणि छोट्या छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी बिहार आणि नेपाळमधून आणलेल्या १३ ते १६ वर्षे वयोगटातील २१ बालकांची सुटका दिनांक १३ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास मुंबई पोलीसांच्या बालसहाय्यक पोलीस युनिटने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी अद्यापपर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) तसेच, मुंबईत अशाप्रकारे बालकांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी शासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाणे, मुंबई येथे येथे गु.र.नं. २१२/१८ कलम ३७० (१) भा.द.वि. सह कलम ७५,७९, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या नमूद गुन्ह्यातील आरोपी क्र. १ ते ५ न्यायालयीन कोठडीत आहे. सद्यस्थितीत सदर गुन्हा पोलीस तपासावर सुरू आहे.

(३) मुंबईत बालकांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत :-

१) विशेष बाल पोलीस पथक (जापू) व त्याचप्रमाणे मुंबई मधील सर्व पोलीस ठाणे मध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

२) सदर बाल कल्याण पोलीस अधिकारी हे स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने विविध कारखान्यांमध्ये /आस्थापनांमध्ये बालकामगार नोकरीस ठेवले आहेत काय? याबाबत माहिती घेऊन बालकामगार यांना बाल मजुरीतून मुक्त करणेकरीता धाडसत्राचे आयोजन करण्यात येते.

३) त्याच प्रमाणे संपुर्ण मुंबई शहराकरीता बालकांच्या मुक्तते करीता विशेष कारवाई मोहिमेचे (Special drive) आयोजन करण्यात येते.

४) मुंबईतील ज्या परिसरात बालकामगार नोकरीस ठेवण्याची शक्यता आहे त्या परिसरातील विविध कारखाना मालक यांच्या प्रबोधनासाठी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये बैठका तसेच संबंधित परिसरात जनजागृती मोहिमा राबविण्यात येतात.

५) सरकारी कामगार अधिकारी तसेच जापू शाखा यांच्या वतीने बालकामगार मुक्तता कारवायांचे आयोजन केले आहे.

६) बालकामगार मुक्तता मोहिमा अधिक प्रभावीपणे होणेकरीता बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाणेचे बाल कल्याण अधिकारी यांचे करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाच्या मागण्याबाबत

(३८) १३१५९४ (१०-१२-२०१८) श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मान्यता मिळालेल्या राज्यातील ट्रेनिंग देणाऱ्या संस्था (व्ही.टी.पी.) यांच्या अडचणीबाबत वारंवार शासनाला निवेदन देवून मागण्या सोडविण्याबाबत मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील सर्व व्ही.टी.पी. यांनी माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे 'बॉबाबॉब' आंदोलन करूनही शासनाने सर्व रास्त मागण्या मान्य न केल्याने सर्व प्रशिक्षण संस्थाचालकांनी पुन्हा ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५४५ (३५)

- (३) असल्यास, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाच्या रास्त मागण्या पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती निर्णयात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाच्या रास्त मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

- (३) • कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व उपलब्ध निधीच्या अनुषंगाने व्ही.टी.पी. ची प्रशिक्षण क्षमता विचारात घेऊन TBN चे वाटप करण्यात आले आहे.
- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाकरिता पूर्वणी मागणीद्वारे आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
 - MES योजनेतर्गत प्रलंबित देयकांपैकी पात्र देयके अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
 - सोसायटीच्या वेबसाईटरील स्किल कॅलेंडर मध्ये प्रत्येक मंजूर प्रशिक्षण तुकडीचा समावेश करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सर्व जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंगबाबत

(३९) १३१७९४ (०८-१२-२०१८) श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात होर्डिंग लावण्याबाबत विविध विभागांकडून परवानगी देण्यात येते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, होर्डिंग लावण्याबाबत देण्यात आलेली परवानगीची मुदत समाप्त झाल्यानंतर देखील सदर होर्डिंग न काढता अथवा मुदतवाढ न घेता अनधिकृत स्वरूपात तशीच प्रदर्शित होतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या होर्डिंगच्या परवानगीमध्ये सुसूत्रता येण्यासाठी सर्व अधिकार एकाच प्राधिकारणाकडे सोपविण्याबाबत शासन कोणता निर्णय घेणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) : (१) होय

(२), (३) व (४) सदर प्रश्न हा होर्डिंग उभारणी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत अनेक विभागांशी संबंधित असल्याने त्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल.

**साखरखेडा (जि.बुलढाणा) येथील भारतीय स्टेट बँकेत रांगेत उभ्या
असलेल्या एका वृध्द व्यक्तीचा झालेला मृत्यु**

(४०) १३२३७३ (१०-१२-२०१८). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) साखरखेडा (जि.बुलढाणा) येथील भारतीय स्टेट बँकेत निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ८० वर्षीय श्री.नामदेव फुडगे या वृध्दाचा दिनांक ८ जुलै, २०१८ रोजी वा त्या सुमारास गुदमरून मृत्यू झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या वृध्दांच्या मृत्यू प्रकरणी बँक कर्मचारी / अधिकारी यांच्या बेजबाबदारपणा कारणीभूत असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी चौकशी करून पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

दिनांक ९/७/२०१८ रोजी नामदेव मारुती फुडगे, वय ७५ वर्ष रा.साखरखेडा हे एस.बी.आय. बँक साखरखेडा येथे कामा निमीत्ताने गेले असता दुपारी १२.०० वा. दरम्यान अचानक चक्कर आल्याने त्यांचे नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे उपचारा करीता नेले तेथे उपचार सुरु असतांना ते मरण पावले आहेत. त्यांचा गुदमरून मृत्यू झालेला नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

किनगांवराजा ते राहेरी दरम्यान (जि.बुलढाणा) आनंद धाब्याजवळ झालेला भिषण अपघात

(४१) १३२४१० (१०-१२-२०१८) डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) किनगांवराजा ते राहेरी दरम्यान (जि.बुलढाणा) आनंद धाब्याजवळ दिनांक १६ जुलै, २०१८ रोजी वा त्या सुमारास भिषण अपघात झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अपघातात किती व्यक्ती मृत्युमुखी पडल्या व किती जखमी झाल्या आहेत,
- (३) असल्यास, या अपघाताची चौकशी केली आहे काय, चौकशीअंती अपघातातील जखमींना व मृतांच्या नातेवाईकांना कोणती मदत दिली वा देण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

सदर अपघात दिनांक १७.०७.२०१८ रोजी सुमारे ०७.१५ चे सुमारास घडला आहे.

वि.स. ५४५ (३७)

(२) सदर अपघातात कुणीही मृत्युमुखी पडले नाही, तर ६ ते ७ प्रवासी जखमी झाले आहेत.

(३) दिनांक १७.०७.२०१८ रोजी ०७.१५ चे सुमारास नमूद फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांसह क्रुझर गाडीने सिंदखेडराजा येथून शेवली मार्गे जालना जिल्हयाकडे जात असतांना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने क्रुझर वाहनास समोरून ठोस मारली. यामध्ये दोन्ही वाहनांमधील चालकांसह ६ ते ७ जण जखमी झाले.

प्राप्त तक्रारीवरून किनगांव राजा पोलीस स्टेशन येथे दिनांक १७.०७.२०१८ रोजी अपक्र. १७१/८, भा.दं.वि. कलम २७९ व ४२७ अन्वये स्विफ्ट कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यांत आला आहे. अपघातातील जखमींना कोणतीही आर्थिक मदत देण्यांत आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुटखेडा (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) येथे एका व्यक्तीची झालेली हत्या

(४२) १३२४१५ (१०-१२-२०१८) डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुटखेडा (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) येथील श्री.दिपक साबळे यांची दिनांक १५ जुलै, २०१८ रोजी वा त्या सुमारास हत्या करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या हत्येचा गुन्हा स्थानिक पोलिस स्थानकांत दाखल करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी चौकशी करून अद्यापपर्यंत किती जणांना अटक केली व त्यांचेवर कोणत्या कलमान्वये कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) दिनांक १५ जुलै २०१८ रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन देऊळगांवराजा येथे दिलेल्या रिपोर्ट वरून अप.क्र.२७६/१८ भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजा रोहना (ता.मोहाडी, जि.भंडारा) येथील शेतकऱ्यास

अवैध रेंती वाहतूक करणाऱ्या ट्रक ने चिरडल्याबाबत

(४३) १३३३६५ (१०-१२-२०१८) श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा रोहना (ता.मोहाडी, जि.भंडारा) येथील श्री.रामचंद्र आगाशे या शेतकऱ्यास अवैध रेंतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक ने चिरडले असता घटनास्थळी पोलीस व तहसिलदार दोन तास उशिरा पोहचल्याने निरपराध शेतकऱ्याचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,

वि.स. ५४५ (३८)

- (२) असल्यास, याप्रकरणी लोकांनी मदतीची मागणी केली असता पोलिसांनी बळाचा धाक दाखवत फक्त ट्रक मालक व चालकावर कारवाई केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करून शासनाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१९) : (१) हे खरे नाही.

दिनांक १९/१०/२०१८ रोजी ८.५० वा अपघाताची घटना घडली त्या परिसरात गेलेल्या एका पोलीस शिपायाने त्याच वेळी ठाणेदार मोहाडी यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार हे घटनास्थळी ९.१५ पोहाचले होते.

- (२) हे खरे नाही.
- (३) सदर प्रकरणी प्राप्त फिर्यादीनुसार पो.स्टे.मोहाडी येथे अप.क्र.१४६/१८ भादंवि कलम २७९, ३०४(अ), ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत, सदर गुन्हा तपासावर आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

यावली (ता.बाभुळगाव, जि. यवतमाळ) येथे अवैध दारु चा व्यवसाय सुरू असल्याबाबत (४४) १३३६७५ (१०-१२-२०१८) डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यावली (ता.बाभुळगाव, जि. यवतमाळ) येथे अवैध दारु चा व्यवसाय सुरू असल्याने तेथील महिलांनी याबाबत पोलीस स्टेशनवर येऊन तक्रार दिली असल्याचे दिनांक २० जून, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याचप्रमाणे बेंबळा नदीलगतच्या गावासह अन्य इतर ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

यावली (ता.बाभुळगाव, जि. यवतमाळ) येथे महिलांनी दिनांक १९ जुलै २०१८ रोजी पो.स्टे. बाभुळगांव येथे एक व्यक्ती दारु विक्री करित असल्याबद्दल व संबंधितावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनानुसार चौकशी करण्यात आली.

बाभुळगाव हद्दीत बेंबळा नदीलगतच्या गावासह लपून छपून चालू असलेल्या अवैध धंद्याबाबत सन २०१८ मध्ये ऑक्टोबर अखेर पर्यंत दारुबंदी कायदा अंतर्गत १८२ गुन्हे दाखल असून १८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे व रु.२७,०१,४२४/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार कायदा अन्वये ३१ गुन्हे दाखल असून ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे व रु.४४,०४६/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

करंजी (ता.केळापूर, जि.यवतमाळ) परीसरामध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत

(४५) १३३६७९ (१०-१२-२०१८) डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) करंजी (ता.केळापूर, जि.यवतमाळ) येथे बाजारपेठ आणि आदिवासी वस्तीचे गाव असून या परीसरातील आजुबाजुच्या गावचे नागरीक करंजी येथे येत असल्याने परिसरामध्ये अवैध मार्गाने वरली मटका जुगार व दारू विक्री सर्रास सुरू असूनही तेथील पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिनांक २३ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निर्देशनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परीसरामध्ये ऑनलाईन लॉटरीच्या नावावर वरली मटका जुगार व इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे प्राप्त तक्रारीवरून निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरीब कुटूंब अवैध व्यवसायाला बळी पडत असल्यामुळे याबाबत चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

पोलीसांनी अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केलेले नसून सन २०१८ मध्ये ऑक्टोबर पर्यंत करंजी येथे मुंबई दारूबंदी कायद्यान्वये ४२ गुन्हे दाखल असून ४६ अरोपींना अटक केली आहे व २,४७,६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मुंबई जुगार कायद्यान्वये ७ गुन्हे दाखल असून १७ अरोपींना अटक केली आहे व ८,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख तरुण बेरोजगार असल्याबाबत

(४६) १३३७७८ (१०-१२-२०१८) श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख तरुण बेरोजगारांची नोंद असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शासनाने औरंगाबाद शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कोणती उपाययोजनात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (३१-०१-२०१९) : (१) हे खरे आहे. निरंतर चालणाऱ्या प्रक्रीयेनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद या कार्यालयाची माहे ऑगस्ट २०१८ अखेरचा नोंदणीपट २,१५,४११ इतका आहे.

वि.स. ५४५ (४०)

(२) बेरोजगारी दूर करण्याच्या अनुषंगाने, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयामार्फत, राज्यातील नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराकरिता समुपदेशन, मार्गदर्शन व मदतीकरिता (१) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे संगणकीकरण,(२) बेरोजगार उमेदवारांसाठी ग्रंथालय सदृश अभ्यासिका निर्माण करणे, (३) रोजगार मेळावे आयोजित करणे, (४) बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था स्थापन करणे, (५) आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, (६) रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी), (७) महाराष्ट्र राज्यात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे, (८) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, (९) शिकाऊ उमेदवारी योजना, तर स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (अ) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, (ब) गट कर्ज व्याज परतावा योजना, (क) गट प्रकल्प योजना या योजना राबविण्यात येतात

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरीतील फिनोलेक्स महाविद्यालयामधील एका विद्यार्थ्याने बनावट

गुणपत्रिका सादर करून प्रवेश मिळविल्याबाबत

(४७) १३३७९३ (१०-१२-२०१८) श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरीतील फिनोलेक्स महाविद्यालयामधील एका विद्यार्थ्याने बनावट गुणपत्रिका सादर करून प्रवेश मिळवल्याची तक्रार माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान दाखल केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त तक्रारीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांनी कसून तपास करत बनावट गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे बनविणा-या टोळीला अटक केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर टोळीमध्ये मुंबई विद्यापीठातील काही कर्मचा-यांचाही समावेश असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले व तदनुसार शासन स्तरावर पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१९) : (१), (२), (३) व (४)

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम सत्राचे बनावट पुनर्मुल्यांकन गुणपत्रक सादर केल्याप्रकरणी फिनोलेक्स महाविद्यायाच्या प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपासांती एकूण सह आरोपींविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.१४७/२०१८ भा.दं.वि ४२०, ४६५, ४७१, ३४ प्रमाणे दिनांक ०८/०९/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सदरस्थितीत ते जामिनावर मुक्त आहेत. आरोपींपैकी ४ आरोपी हे विद्यापीठाचे कर्मचारी आहेत. सदर गुन्हा तपासाधीन असून सदर प्रकरणी टोळी कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली (जि.ठाणे) येथील न्यु आसरा गुरु मंदीर रोड, सारस्वत
कॉलनी येथे झालेल्या घरफोडीबाबत**

(४८) १३३८२१ (१०-१२-२०१८) श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.राहुल मोटे (परांडा), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डोंबिवली (जि.ठाणे) येथील न्यु आसरा गुरु मंदीर रोड, सारस्वत कॉलनी येथे दिनांक ३१ जुलै, २०१७ रोजी वा त्या सुमारास घरफोडी करण्यात आली असून चोरट्यांनी दागदागिने, लॅपटॉप, टि.व्ही इत्यादी मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या चोरीसंदर्भात त्याच दिवशी संबंधितांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात (रामनगर) रितासर तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एक वर्षाचा कालावधी उलटूनसूद्धा पोलिसांना या चोरीचा तपास न लावता आल्यामुळे पोलिसांनी तपास बंद करण्यात आला असल्याचे संबंधीत तक्रारदाराला कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे तेथील नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या चोरीचा तपास पूर्ण सुरु करून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत तसेच अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी प्राप्त फिर्यादीनुसार डोंबिवली पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २३७/२०१४७ भा.दं.वि. कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि, आरोपींचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा कायम तपासावर ठेवून गुन्हाची "अ" वर्गात समरी मा. न्यायालयाने मंजूर केली आहे.

चोरीच्या गुन्हांना प्रतिबंध करण्यासाठी म.पो.का.क. ५५, ५६, ५७ सीआरपीसी कलम ११०, एमपीडीए या सारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच, पोलीस ठाणे हद्दीत बिट मार्शल यांची आरएफआयडी कार्यप्रणालीव्दारे सक्त पेट्रोलिंग व दिवसा रात्र मोबाईल गस्त घालण्यात येत आहे. गुन्हे प्रकटीकरण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पोलीस ठाणे हद्दीत साध्या गणवेशात गस्त चालू असून चोरीच्या गुन्हांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**वडोद बाजार (ता.फुलंब्री,जि.औरंगाबाद) पोलीस ठाण्याचे बेकायदेशीररित्या
स्थलांतर करण्यात आल्याबाबत**

(४९) १३३९४६ (१०-१२-२०१८) श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडोद बाजार (ता.फुलंब्री,जि.औरंगाबाद) पोलीस ठाण्याचे निजामकालीन इमारतीतून बेकायदेशीररित्या महालकिन्होळ्याच्या गायरानात स्थलांतर करण्यात आले असून मूळ निमाजकालीन इमारतीतील जप्त मुद्देमाल त्याच इमारतीत ठेवण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थलांतरणास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना दुरुस्तीच्या कारणास्तव केवळ दोन महिन्यांसाठी करण्यात आलेले पोलीस ठाण्याचे स्थलांतर आता कायम करण्यात आले आहे व परिणामी, स्थानिक जनतेत असंतोषाची भावना पसरली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्थलांतरणास प्रशासकीय मान्यता आहे काय,

(४) नसल्यास, त्या परिसरातील सुमारे ४५ गावांतील ग्रामस्थांचा विरोध डावलून पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यामागील कारणे काय आहेत,

(५) असल्यास,याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) पोलीस ठाणे, वडोद बाजार महालकिन्होळा गायरानातील नवीन प्रशासकीय इमारतीत योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून दिनांक २८.०६.२०१६ रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

पोलीस ठाणे, वडोद बाजार हद्दीमध्ये एकूण ५८ गावे असून फक्त वडोद बाजार गावातील ग्रामस्थांचा पोलीस ठाणे स्थलांतरास विरोध आहे. पोलीस ठाणे, वडोद बाजार याची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता आहे. उक्त पोलीस ठाण्याचे स्थलांतर हे सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून झाले आहे.

पोलीस ठाणे, वडोद बाजार यांची प्रशासकीय इमारत जीर्ण झाली असल्याने, पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड व मुद्देमाल खराब होण्याची शक्यता असल्याने, जागा अपुरी पडत असल्याने, अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यास अडचणी येत असल्याने तसेच, नवीन इमारत ही महामार्गाला लागून असून ती दळणवळणासाठी व हद्दीतील जनतेसाठी सोयीस्कर असल्याने वडोद बाजार पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या नावाचा वापर करुन एका व्यक्तीने वर्तमानपत्रातून
खोटी जाहिरात प्रसिद्ध करुन नागरिकांची केलेली फसवणूक**

(५०) १३४०१० (१०-१२-२०१८) श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या नावाचा वापर करुन एका व्यक्तीने २४ तासांत कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात इंग्रजी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करुन नागरिकांची फसवणूक केल्याचे माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणात सीबीडी बेलापूर येथील सेक्टर-११ मधील मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरहू जाहिरात बनावट असल्याने सीबीडी बेलापूर येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, तदनुसार चौकशीत काय निष्पन्न झाले आहे, उक्त प्रकरणात किती लोकांची फसवणूक झाली आहे व चौकशीच्या अनुषंगाने शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या नावाचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने २४ तासात कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमानपत्रात दिनांक १६/०९/२०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करुन सामान्य व्यक्तींची फसवणूक केली त्यामुळे कंपनीची बदनामी होत आहे अशी तक्रार मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या, सी.बी.डी.-बेलापूर येथील रिजनल ऑफीस मॅनेजर यांनी दिली. त्यानुसार सी.बी.डी. पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे गुन्हा रजि.नं.१८०/२८ भादंवि कलम ४२०, ४६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्फत करण्यात येत आहे.

जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या खोट्या जाहिरातीमुळे नागरिकांची फसवणूक झाल्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.